

Key to Navjeevan Practice Book

Standard
2

Teacher's Copy

मराठी


NAVJEEVAN
PUBLICATIONS PVT. LTD.
MUMBAI ★ PUNE

अनुक्रमणिका

❁ मूळाक्षरांची ओळख	३
❁ बाराखडी	३
❁ रंगांची ओळख	६
❁ फुलांची नावे	६
❁ फुळांची नावे	६
❁ भाज्यांची नावे	६
❁ आठवड्याचे दिवस	७
❁ मोजणी	७
❁ ऐकलंस का ?	८
❁ शरीराचे अवयव	८


मराठी

मुळाक्षरांची ओळख

प्र.१. अ आ इ ई उ ऊ ऋ
ए ए ओ औ अ अः

प्र.२. (१) क ख ग घ
(२) च छ ज झ
(३) ड ढ ण त
(४) द ध न प
(५) ष स ह ल

प्र.३.



खालील शब्द वाचा व लिहा.
विद्यार्थ्यांनी स्वतः कृती करा.


बाराखडी

वाचा आणि लिहा :
विद्यार्थ्यांनी स्वतः कृती करा.

प्र.१. (१) गा गि गी गु गू गे गै गो गौ गं गः
(२) ठा ठि ठी ठु ठू ठे ठै ठो ठौ ठं ठः
(३) ता ति ती तु तू ते तै तो तौ तं तः
(४) पा पि पी पु पू पे पै पो पौ पं पः
(५) वा वि वी वु वू वे वै वो वौ वं वः

प्र.२. (१) काका (२) मामा (३) बाबा (४) दादी (५) दादा (६) दीदी

प्र.३.



प्र.४. (२) नळ, पान
(३) रस, बस, सर
(४) केस, वेस, वेळ
(५) कान, मगर, गर, काम, नर, नग, गरम, मन, मका

मात्रा

प्र.१. (२) कै (३) मै (४) सै (५) पै

प्र.२. (२) अ + ऐ = औ औषध
(३) ग + ऐ = गौ गौरी
(४) अ + ऐ = औ औत
(५) क + ऐ = कौ कौतुक

- प्र.३. (१) उजळ (२) उखळ (३) उसळ (४) उदक (५) उपाय
(२) थवा (२) थकवा (३) थरथर (४) थयथय

- पाहा, वाचा आणि वळणदार अक्षरात लिहा. (Look, read and write neatly.)

विद्यार्थ्यांनी स्वतः कृती करा.

- खाली दिलेल्या शब्दांपैकी योग्य तो शब्द योग्य त्या चित्रासमोर लिहा.


(Choose the correct word from the bracket and write them below the given pictures) (डोळा, झाड, घंटा, नारळ, मिरची)




नारळ




झाड



मिरची



डोळा




घंटा



आग

- प्र.१. (२) शेतकरी (३) आगगाडी (४) सोमवार (५) सूर्यफूल (६) शिक्षक
(७) फटाका (८) इमारत (९) वडील (१०) गणपती

प्र.२.



रंग


- प्र. (१) केशरी (२) गुलाबी (३) जांभळा
(४) काळा (५) पिवळा (६) लाल

फुलांची नावे

- प्र.१. (१) गुलाब (२) मोगरा (३) सूर्यफूल
(४) कमळ (५) जास्वंद

प्र.२. विद्यार्थ्यांनी स्वतः कृती करा.

फळांची नावे




- प्र.२. (१) Grapes (२) Watermelon (३) Mango
(४) Apple (५) Banana (६) Orange

भाज्यांची नावे

- प्र.१. (१) गाजर (Carrot) (२) बटाटा (Potato) (३) टोमॅटो (Tomato)
(४) कांदा (Onion) (५) लसूण (Garlic) (६) वाटाणा (Peas)

- प्र.२. (१) गुलाब (आंबा) सूर्यफूल कमळ
(२) गाजर (टोमॅटो) वांगी (मोगरा)
(३) सफरचंद (बटाटा) द्राक्ष संत्री

प्र.३.



आठवड्याचे दिवास - सात

वाचा वलिहा.

विद्यार्थ्यांनी स्वतः कृती करा.


प्र.१. (१) मंगळवार (२) शुक्रवार (३) गुरुवार (४) सोमवार (५) बुधवार

मोजणी

१ ते १० अंक

प्र.१. विद्यार्थ्यांनी स्वतः कृती करा.

प्र.२. (१) दोन (२) चार (३) सात (४) आठ (५) तीन (६) दहा




११ ते २० अंक

प्र.१. विद्यार्थ्यांनी स्वतः कृती करा.

प्र.२. (१) तेरा (२) सतरा (३) पंधरा (४) एकोणिस (५) वारा

प्र.३. (१) ४ (२) ६ (३) ९ (४) ९ (५) १५ (६) १६ (७) १९

ऐकलंस का ?



शरीराचे अवयव



प्र.२. विद्यार्थ्यांनी स्वतः कृती करा.
